

Date: 16th May, 2024

To,
Department of Corporate Services, **BSE Limited**,

P J Towers, Dalal Street, Mumbai- 400 001.

BSE: Scrip Code: 531112

To,

Listing Department,

National Stock Exchange of India Limited,

"Exchange Plaza", C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400 051.

NSE Trading Symbol: BALUFORGE

Sub: - Newspaper publication of Financial Results.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith extract of newspaper publications relating to the Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024, as published in the following newspapers:

- 1. Business Standard on 16th May, 2024
- 2. Free Press Journal on 16th May, 2024
- 3. Navshakti on 16th May, 2024

Kindly take the same on your records.

Thanking You, Yours Truly,

For Balu Forge Industries Limited

JASPALSINGH PREHLADSINGH CHANDOCK Digitally signed by JASPALSINGH PREHLADSINGH CHANDOCK Date: 2024.05.16 15:55:54 +05'30'

Jaspalsingh Chandock Managing Director DIN: - 00813218





CIN: L35999TN1936PLC002202 Read, Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086, Visit us at: www.ranegroup.com

					Rs. Lakhs
		Quarte	r Ended	Year I	Ended
S. No.	Particulars	March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023
		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income	87,442	94,821	3,54,398	3,53,746
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	5,209	1,452	18,477	15,614
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	4,507	349	7,570	13,782
4.	Net Profit / (Loss) for the period after tax and Exceptional items	3,841	(806)	14,961	8,731
5.	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive		, ,		
	Income / (Loss) (after tax)]	3,241	(1,067)	15.229	7,064
6.	Equity Share Capital	1,428	1.428	1,428	1,428
7.	Earnings Per Share (EPS) (Face Value - Rs. 10/- each) (not annualised for quarters and year to date periods)	,,	.,	.,	,,
	Basic (in Rs.)	21.99	(13.20)	86.67	43.61
	Diluted (in Rs.)	21.99	(13.20)	86.67	43.61

The above is an extract of the detailed format of consolidated audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of th SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial result are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website-www.ranegroup.com

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors Rane Holdings Limited ('the Company') at their respective meetings held on May 15, 2024.

Exceptional items in the above financial results includes the following: In respect of, Rane 14u Private Limited ("Rt4u") an erstwhile subsidiary company, the Company assessed the carrying value of its investments and considered the fair value changes thereto resulting in a reduction in the carrying value aggregating to Rs. 296 Lakhs for the year ended March 31, 2024; and Rs. 292 Lakhs for the quarter and year ended March 31, 2023 being shown as an exceptional charge in the audited standalone financial results.

The Company had sold its entire investment in Rt4u for a consideration of Rs. 850 Lakhs in exchange for allotment of 862,505 equity shares in errans. Solutions Private Limited (""eTrans") representing 11.94% stake in eTrans and Rt4u ceased to be a subsidiary of the Compane effective July 19, 2023. The Group recorded an exceptional income of Rs. 338 Lakhs for the year ended March 31, 2024, on account of sale of Rt4u in the audited consolidated financial results.

Ridu in the audited consolidated financial results.

Rane Engine Valve Limited ("REVL"), a subsidiary company incurred Voluntary Retirement Scheme (VRS') expenditure of Rs. 9 Lakhs for the year ended March 31, 2024 and Rs. 48 Lakhs for the year ended March 31, 2023.

Further, REVL had incurred a provision for customer quality claims for Rs. 300 Lakhs for the quarter ended March 31, 2024, Rs. Nil for the quarter ended December 31, 2023, Rs. 199 Lakhs for the quarter ended March 31, 2023, Rs. 413 Lakhs for the year ended March 31, 2023, and Rs. 619 Lakhs for the year ended March 31, 2023 lowards estimated product liability costs, in respect of certain valves supplied to overseas customers pending finalisation. REVL has initiated insurance claim in respect of the same, which is under process. The management is of the opinion that the provision carried as at March 31, 2024, is adequate to cover the estimated net liability.

As at March 31, 2023, on account of changes in market conditions and rising cost of capital, the Group had assessed the recoverable amount of the net assets of Rane Light Metal Castings Inc., (LMCA') the erstwhile step-down subsidiary in the U.S., which represents a single cash generating unit (CGU). Based on such assessment, the Group had recorded an impairment charge of Rs. 904 Lakhs as an exceptional item in the audited consolidated financial results during the quarter and year ended March 31, 2023.

Pursuant to the approval of the Board of Directors and Shareholders of Rane (Madras) Limited ("RML'), Rane Madras International Holdings B.V. (the Company's step down subsidiary) had sold its entire stake in LMCA (RML's erstwhile step-down subsidiary) on September 14, 2023 for a consideration of USD 4.9 million. Accordingly, for the year ended March 31, 2024, the Group had recorded loss on sale of the aforesaid RML's erstwhile step-down subsidiary aggregating to Rs. 5.46 Lakhs in the audited consolicidated financial results as an exceptional item. Consequent to the sale of LMCA, Rane Madras Inter

Consequent to the sale of LMCA, Rane Madras International Holdings B.V., had carried out a reduction of capital in the non-convertible redeemable preference shares issued to RML. RML had determined that it is eligible to claim the tax benefit arising from such losses and had accordingly recorded a deferred tax asset of Rs. 11,334 Lakhs in the year ended March 31, 2024. RML had also obtained legal advice on this matter and believes that it will have sufficient future taxable profits to fully utilize this deferred tax asset.

RML primarily incurred provision for one time warranty related costs and VRS expenditure of Rs. 1,875 Lakhs for the year ended March 3' 2024, and VRS expenditure of Rs. 261 Lakhs for the year ended March 31, 2023. 2024, and VRS expenditure of Rs. 261 Lakins for the year ended warch 31, 2025.

Rane Brake Lining Limited ('RBL'), REVL and RML have incurred an expense of INR 122 Lakhs, INR 120 Lakhs and INR 160 Lakh respectively towards proposed scheme of amalgamation between and amongst group entities. The same has been disclosed as a exceptional item in the audited consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024.

The Board of Directors have recommended a dividend of Rs. 25 per equity share for the year ended March 31, 2024

Key	standalone financial information is given below				Rs. Lakhs	
		Quarter	Ended	Year Ended		
S. No.	Particulars	March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	
		Audited	Audited	Audited	Audited	
1.	Total Income	2,746	2,544	15,047	11,819	
2.	Profit Before Tax	1,305	705	8,608	5,903	
3.	Profit After Tax	1,115	549	7,306	4,830	
4.	Other Comprehensive Income	(553)	120	(730)	(24)	
5.	Total Comprehensive Income	`562	669	6,576	4,806	

For Rane Holdings Limite Date : May 15, 202 Chairman & Managing Directo

NURECA LIMITED NUREÇA

E>	tract of Audited Financial Resu	ilts for the	Quarter a	nd Year en	ded 31.03	.2024 (INR	million)	
			Standalone		Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended	
NO.		31-03-2024 (Audited)	31-12-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	31-03-2024 (Audited)	31-12-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	
1	Total Income from Operations	195.63	223.74	945.21	169.70	223.74	919.28	
2	Net (Loss)/Profit for the period (before Tax; Exceptional and/or Extraordinary items)	(67.42)	8.30	(32.69)	(64.72)	9.45	(25.44)	
3	Net (Loss)/Profit for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(67.42)	8.30	(32.69)	(64.72)	9.45	(25.44)	
4	Net (Loss)/Profit for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(44.14)	0.78	(24.42)	(41.46)	1.65	(17.94)	
5	Total Comprehensive (Loss)/ Income for the period [Comprising (Loss)/Profit for the period(after tax) and other Comprehensive Income/ (Loss) (after tax)]	(43.32)	0.64	(24.03)	(40.78)	1.51	(17.72)	
6	Equity Share Capital	100	100	100	100	100	100	
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			1,828.59			1,831.11	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)							
	1. Basic:	(4.41)	0.08	(2.44)	(4.15)	0.16	(1.79)	
	2. Diluted:	(4.41)	0.08	(2.44)	(4.15)	0.16	(1.79)	

 The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results (including standalone results) are available or the Company's website i.e. https://www.nureca.com/investor-relations/ and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. The Board of Directors hereby declare tha audit reports does not have any modified opinion.

of Nureca Limited

Regd. Office: Office Number 101, 1st Floor Udyog Bhavan Sonawala Lane, Goregaon E Mumbai City MH 400063 CIN: L24304MH2016PLC320868 Tel. +91-172-5292900, Email : cs@nureca.com, Website : www.nureca.com



Dated: 15.05.2024





Saurabh Goyal Managing Director DIN: 00136037

Ranked no. 1 home healthcare and wellness brand by Indian Customers in MRSI & GDPR compliant consumer survey



ITC Limited

CIN: L16005WB1910PLC001985 istered Office: Virginia House, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 Tel: +91 33 2288 9371 ∙ Fax: +91 33 2288 2358 ∙ E-mail: isc@itc.in

Transfer of Dividend and Ordinary Shares of the Company to the Investor Education and Protection Fund

Members are hereby informed that unclaimed dividend for the financial year 2016-17 and the Ordinary Shares of the Company in respect of which dividend entitlements have remained unclaimed for seven consecutive years from the said financial year will be due for transfer to the Investor Education and Protection Fund of the Central Government (IEPF) on 2nd September, 2024, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The relevant details of such unclaimed dividend and the shares available the Company's corporate website at http://info-dividend-shares.itcportal.com/ popup_new.aspx and http://info-dividend-shares.itcportal.com/popupiepf.aspx, respectively. Individual letters in this regard have been sent to the concerned Members at their address registered with the Company / the Depository Participants.

Members are advised to lodge their claims in respect of the above by writing to the Investor Service Centre (ISC), ITC Limited, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 by 30th August, 2024 or sending e-mail at isc@itc.in. If no claim is received by ISC by that date, the Company, in accordance with the aforesaid provisions of law, shall transfer such dividend and shares to the IEPF.

Clarification on this matter, if required, may be sought from Mr. T. K. Ghosal, Head of ISC, by sending e-mail at the aforesaid e-mail ID or by calling at telephone nos. 1800-345-8152 (toll free) or 033-2288 6426 / 0034.

> ITC Limited R. K. Singhi Executive Vice President & Company Secretary

Dated: 15th May, 2024

Cosmo First 🔷 Ahead Always

Our Unwavering Commitment

AUDITED CONSOLID	ATED FIN	NANCIAL	RESULTS		(Rs in Crores)
		Quarter Ended	Year Ended		
Particulars	31.03.2024 Refer Note-2	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Refer Note-2	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
Total Income from operations	641	625	715	2,587	3,065
Earning before Interest, Tax, Depreciation and Amortization (EBITDA)	67	56	74	251	434
Net Profit/(Loss) for the period (before tax, and/or exceptional items)	18	10	35	72	304
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	18	10	35	72	304
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	15	11	32	62	244
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17	11	28	59	246
Equity Share Capital	26	26	26	26	26
Earnings Per Share (of Rs 10 each) (not annualised)					
- Basic:	5.9	4.4	12.0	24.0	90.9
- Diluted:	5.9	4.3	11.8	23.6	89.5

Notes:

- 1. The Board of Directors had recommended dividend of Rs. 3 per equity share for the financial year FY 23-24 subject to approval of shareholders in annual general meeting
- 2. The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on 15th May 2024. The figures for the quarter ended 31st March 2024 and 31st March 2023 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date figures upto third quarter of years ended 31st March 2024 and 31st March 2023 respectively which were subjected to limited review.
- 3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.cosmofirst.com)
- 4. Key numbers of Standalone financial results are as given below. The standalone financial results are available at Company's website.

		Quarter Ended	Year Ended		
Particulars 	31.03.2024 Refer Note-2	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Refer Note-2	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
Income from operations	604	568	601	2,391	2,742
Profit/(Loss) from ordinary activities before tax	3	2	25	43	275
Profit/(Loss) from ordinary activities after tax	3	3	21	39	214

New Delhi 15th May 2024

ASHOK JAIPURIA CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

COSMO FIRST LIMITED

Regd. Off: 1st Floor, Uppal's Plaza, M-6, District Centre, Jasola, New Delhi - 110025 CIN: L92114DL1976PLC008355, Tel: 011-49494949. Fax: 011-49494950. E-mail: investor.relations@cosmofirst.com, Website: www.cosmofirst.com

OUR BUSINESSES: EF COSMO FILMS COSMO PLASTECH

always uphold the trust placed in us in everything we do.

" zigly

Celebrating 42 years of Cosmo First is not just a testament to our longevity but also a reflection

of the trust we've built with our employees, community, clients, and partners. Trust has been

the cornerstone of our journey since our inception, and we will continue to ensure that we

BALU FORGE INDUSTRIES LIMITED (FORMERLY KNOWN AS AMAZE ENTERTECH LIMITED) CIN: L29100MH1989PLC255933

506, 5th Floor, Imperial Palace, 45 Telly Park Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Email Id: compliance@baluindustries.com website: www.baluindustries.com Extract of Consolidated Audited Financial Results For the Quarter & Year ended 31st March 2024.

Ш			Consolidated (Amount in Lakhs)				
	٥			Quarter Ende			Ended
	Sr.	Particulars	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
L	No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
ľ	1	Total Income from Operations	16,555.38	14,893.90	12,432.93	57027.05	33928.48
ľ	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
		Exceptional and/or Extraordinary items#)	3,461.39	3,020.12	1,726.72	11,348.30	5,056.53
II:	3	Net Profit / (Loss) for the period before tax					
		(after Exceptional and/or Extraordinary items#)	3,461.39	3,020.12	1,726.72	11,384.30	5,056.53
ŀ	4	Net Profit / (Loss) for the period after tax					
		(after Exceptional and/or Extraordinary items#)	2,827.88	2,545.47	1,523.84	9,367.34	3,891.29
!	5	Total Comprehensive Income for the period					
		[Comprising Profit /(Loss) for the period (after tax)					
		and Other Comprehensive Income (after tax)]	2,827.85	2,542.10	1,527.56	9,370.06	3,900.25
1	6	Equity Share Capital	10,259.19	10,259.19	8,336.49	10,259.19	8,336.49
║ .	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as					
		shown in the Audited Balance Sheet of the					
		previous year.					
1	8	Earnings Per Share					
		(for continuing and discontinued operations) -					
		1. Basic:	2.76	2.58	1.83	9.80	4.67
L		2. Diluted:	2.74	2.57	1.83	9.74	4.67
Ľ	Not	es:1 Additional Information on Standalone Fi	inancial Resu	ılts Pursuan	ts to Reg. 47		
ľ	1	Total Income from Operations	11,702.52	10,574.03	8,368.01	39,870.98	28,186.51
1	2	Net Profit / (Loss) for the period before tax	2,706.22	2,342.45	1,361.56	8,731.96	4,364.67

Net Profit / (Loss) for the period after tax 2,072.21 1,867.79 1,158.68 6,714.50 Note: a) The above is an extract of the detailed format of Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and yearly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.baluindustries.com.

For Balu Forge Industries Limite (Formerly Known as Amaze Entertech Limite

Place: Mumbai Date: 14th May, 2024 Managing Director DIN 00813218

MEGA FLEX PLASTICS LIMITED

CIN: L25209WB2003PLC097273 Registered Office: 4, Ho Chi Minh Sarani, Kolkata – 700 071 Tel.: +91 33 4029 3494; NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members of Mega Flex Plastics Limited ("Company") are hereby informed that, pursuant to Sections 108 and 110 o the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("SEBI Listing Regulations"), the Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Compan Secretaries of India (SS-2) and other applicable laws and regulations including any statutory modification(s) or re enactment(s) thereof for the time being in force and in accordance with relevant circulars issued by the Ministry o Corporate Affairs ("MCA") in regard to conducting postal ballot voting process through electronic means ("e-votin," remote e-voting"), the Company has dispatched the Postal Ballot Notice on Wednesday, May 15, 2024 through electronic mode only, to those Members whose names appear in the Register of Members / List of Beneficia Owners as on Friday, May 10, 2024 ("cut-off date") and whose email addresses are registered with the Company Depositories, seeking approval of the Members of the Company for the following business item(s):

	•
Type of	Resolution(s)
Resolution(s)	
Ordinary	Approval for Increase in Authorised Share Capital and subsequent alteration in the
·	Memorandum of Association of the Company
Special	Issuance of Warrants on a Preferential Basis and matters related therewith
Ordinary	Appointment of Mrs. Pragya Jhunjhunwala (DIN: 02315132), as an Independent Director of

the Company
n accordance with the MCA Circulars, the communication of the assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. The Company is pleased to offer e-voting facility to its member to enable to cast their votes electronically. The Company has appointed National Securities Depository Limiter ("NSDL") for facilitating e-voting facility. The voting rights of Members shall be in proportion to their shares o the paid-up equity share capital of the Company as on cut-off date i.e. May 10, 2024 and any person who is not a

member as on that date should treat the Postal Ballot Notice for information purpose only. The detailed procedure for e-voting is enumerated in the Postal Ballot Notice. The re commences on Thursday, May 16, 2024 at 09:00 a.m. (IST) and ends on Friday, June 14, 2024 at 05:00 p.m. (IST) The remote e-voting shall not be allowed beyond 05:00 p.m. (IST) on Friday, June 14, 2024, and the e-voting modu

The Members whose email addresses are not registered with the Company / Depositories, to receive the Posta Ballot Notice may send their request at info@megaflex.in. The Postal Ballot Notice will be available on the website of the Company at www.megaflex.co.in and the website of NSDL at www.evoting.nsdl.com. This Notice can also be accessed from the website of the National Stock Exchange of India Limited ("NSE") on which equity shares of th Company are listed i.e., www.nseindia.com

The Board of Directors of the Company has appointed Mr. Abbas Vithorawala, Practicing Company Secretar (Certificate of Practice No.: 8827) to act as the Scrutinizer to conduct the Postal Ballot process in a fair an transparent manner. The result of the postal ballot process will be announced within two (2) working days from th date of conclusion of remote e-voting. The Voting Result declared along with Scrutinizer's Report shall be place on the website of the Company at www.megaflex.co.in and on the website of NSDL i.e., www.evoting.nsdl.com an ommunicated to NSE at www.nseindia.com

In case of queries relating to e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholder and e-voting user manual for shareholders at the download section of www.evoting.nsdl.com or call or Contact No.: 022-48867000 or send a request to Mr. Amit Vishal, Deputy Vice President, NSDL or Ms. Pallay Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com.

Parul Mant Company Secretary & Compliance Officer

Place: Kolkata Date: May 15, 2024









Ashok Jaipuria







Catholic Gym score 4th successive win Mumbai: An impressive Catholic Gymkhana recorded their

fourth consecutive win, and that too, in convincing fashion by

ground, Bandra on Wednesday. Producing a perfect combined

intervals and led 4-0 at the halfway stage. Catholic Gymkhana

midfielder Merwyn Fernandes, while Kastubh Meher, Jalmesh

bang on target with a goal each to complete the fluent win.

defeat. More details are available online on our website.

Woods still deciding on Ryder captaincy

the PGA Championship. Some of that has to do with his achy

América still has not settled on a captain for the 2025 matches

at Bethpage Black, with Woods as the most obvious candidate.

Seth Waugh, CEO of the PGA of America, had said he would be

"There's nothing that has been confirmed yet. We're still working

time to do it." The PGA of America typically announces the Ryder

Cup captain well before the Masters of the receding year. Zach

Johnson was announced in February 2022 for last year's Ryder

FIFA sets date for first Women's CWC

Bangkok: FIFA finally set a date Wednesday to play the first

Women's Club World Cup tournament in January and February

2026. The first edition should involve 16 teams though FIFA's

they could play. Barcelona and Lyon are the top-ranked

McIlroy files for divorce from wife Louisville: Rory McIlroy has filed for divorce after seven years of

Florida, a stunning development going into the PGA

was made Monday.

marriage, according to court records in Palm Beach County,

Championship. McIlroy and his wife, Erica Stoll, had a storybook

meeting during the Ryder Cup in 2012, began dating two years

later and were married in 2017. They have one daughter, Poppy,

born in September 2020. TMZ first reported on the filing, which

Bentancur furious after substitution

London: Tottenham player Rodrigo Bentancur reacted furiously

Manchester City. The midfielder was taken off in the second half

repeatedly kicking out at his seat in the Spurs dugout, with stud

marks from his boots visible, before throwing his drinks bottle to

after being substituted in the Premier League match against

with his team losing 1-0 to defending champion City at the

the ground and eventually sitting down.

Tottenham Hotspur Stadium. He was then caught on camera

European teams and have combined to win 10 Champions

ruling council did not specify how they would qualify or where

League titles since 2011. They will meet in the next final on May 25 in Bilbao, Spain. A 32-team men's Club World Cup will debut

in June-July next year in the United States with teams qualifying by winning or getting consistently good results in four years of continental championships through 2024. The inaugural men's edition will have 12 European teams and six from South

speaking to Woods. "We're still talking," Woods said Tuesday.

on what that might look like - also whether or not I have the

body. And some of that involved the Ryder Cup. The PGA of

Nijai, Amol Patil, Chaitanya Gund and Bhavesh Meher were also

Teresarian FC capitalized on a defensive lapse to score their lone

goal through an alert Zeeshan Momin and reduce the margin of

Louisville: Tiger Woods brings a lot of uncertainty to Valhalla for

recording a handsome 7-1 victory against Teresarian FC in a

Second Division match of the Mumbai Football Association (MFA) League 2023-2024 and played at the Neville D'Souza

performance Catholic Gymkhana scored goals at regular

scored their goals through a brace of goals from seasoned



MAN CITY ON VERGE OF EPL TITLE **SPORTS CAFE**

Erling Haaland boots twice in 2-0 win over Tottenham Hotspur

AP / LONDON

Erling Haaland scored twice as Manchester City beat Tottenham 2-0 and moved to within one win of a record fourth-straight League title.

The three-time defending champion will go into the final round of games on Sunday with a two-point lead over second-place Arsenal.

City hosts West Ham in its last league game of the season, while Arsenal is also at home against Everton.

"The tennis players say the serve to win Wimbledon', the last game, is the most difficult one," City manager Pep Guardiola said. "We know what we're play-

ing for. The tension is there, the rival is so good. It's why it is difficult, we know that." Haaland fired City ahead in

the 51st minute at Tottenham Hotspur Stadium when he converted Kevin De Bruyne's cross from close range. He struck his second from

the penalty spot in the first minute of stoppage time after Pedro Porro had brought en seasons. No other English down Jeremy Doku. team has managed to win Victory means City is in four top flight titles in a row, control of its own fate in the while City is also looking to

> Going into Tuesday's game one point behind Arsenal, Guardiola had warned his players that anything other

secure back-to-back league

and FA Cup doubles.

than maximum points would bring an end to their dominance of England's top division. That only increased the pressure on his team, which was also looking to end a fourgame losing run in the league at Spurs.

And the occasion appeared to get to City's players in a

Guardiola is now within distance of a league championship in seven

nervous first half.

"They were playing for the consequences of the result. When you do that you are going to lose the Premier League," Guardiola said. "They are human beings, I understand the pressure."

Haaland's goal six minutes into the second eased.

Bank of Baroda emerge champs

FPJ NEWS SERVICE / MUMBAI

Bank of Baroda Sports Club emerged champions defeating New India Assurance Sports Club by a narrow three-wickets in thrilling Elite Division finals of the 62nd Sir Benegal Rama Rau Bank Shield Cricket Tournament 2024, organised by Reserve Bank of India under the aegis of the Mumbai Cricket Association and played at the Mumbai Police Gymkhana ground, Marine Drive on Wednesday evening.

New India Assurance, electing to bat after winning the toss, managed to post a competitive total of 151 for the loss of seven wickets from their stipulated 20 overs.

The top scorers from New India Assurance was number four bat Manish Shetty who struck 43 runs (42-balls, 4x4,2x6), Mayank Bhardwaj 29 runs and a blistering knock from lower order batsman Rahit Yadav who cracked three sixes and a solitary boundary in scoring 27 runs. More details available online on our website.

Satwik-Chirag sail into Thailand Open second round

race for the title, despite being

pushed right to the wire by

touching distance of a sixth

league championship in sev-

Guardiola is now within

PTI / BANGKOK

Star Indian pair of Satwik-Rankireddy and Chirag Shetty progressed to the men's doubles pre-quarterfinals but it was curtains for fifth seed HS Prannoy after being stunned by compatriot Meiraba Luwang Maisnam in the men's singles opening round of Thailand Open here on Wednesday.

Top seeds Satwik and Chirag took just 34 minutes to get past the Malaysian pair of Nur Mohd Azriyn Ayub Azriyn and Tan Wee Kiong 21-13 21-13 in the opening



The Indian combination of Satwik and Chirag will play

the Chinese pair of Xie Hao Nan and Zeng Wei Han in the

Saraswat

Medvedev latest to crash out of Italian Open

The curse of the defending champion struck again for Daniil Medvedev.

second-seeded Medvedev has never successfully defended a title and he failed again on Tuesday as he lost 6-1, 6-4 to American Tommy Paul to become the latest top player to crash out of the Italian Open.

"It's disappointing, to be honest," said Medvedev, who has won 20 tour-level titles. "I wanted to do better here. I was not even close. What can I say? The more titles I win,

Saraswat Co-operative Bank Ltd.

(Scheduled Bank)

So the more tournaments in a year I'm going to play where I already won, maybe not defend, but at least win twice the same tournament, that's what I'm going to try to do.' – Daniil Medvedev. Russian player

6-1, <u>6-4</u>

the more chances I have to defend.

"So the more tournaments in a year I'm going to play twice the same tournament, that's what I'm going to try to The opener lasted just 28 minutes as the 14th-seeded Paul broke Medvedev on all

where I already won, maybe

not defend, but at least win

three of his service games and then served out the set to love. "Was a tough one. Mentally I had to be much better," Medvedev said. "I started to calm myself down and focus on the match only at the end of the match, and it was too late. I had to do better. I was expecting myself to play bet-

DARJEELING ROPEWAY COMPANY LIMITED CIN: L45202MH1936PLC294011

REGD. OFFICE: 104, Floor-1, Shreeji Darshan, Tata Road No. 2, Roxy Cinema Opera House, Girgaon, Mumbai City, Mumbai - 400004

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31/03/2024

Sr. No	Particulars	Quarter Ending on 31,03,2024	Year to Date Figures 31,03,2024	(Rs. In Lakhs except EP Corresponding Three Months Ended in the Previous Year 31.03.2023
1	Total income from operations (net)	0.00	0.00	3.08
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-1.50	-4.07	-2.32
3	Net Profit for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.50	-4.07	-2.32
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.51	-4.09	-1.67
5	Total Comprehensive income for the period (after Tax)	-1.51	-4.09	-1.67
6	Equity Share Capital	305	305	305
7	Face Value of Equity Share Capital	10	10	10
8	Earnings Per Share (Basic / Diluted)	-0.05	-0.13	-0.05

Note: The above is an extract of the detailed normal of the state of t under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are

Date: 13.05.2024 Place: Mumbai

Particulars

Total income From Operations

Paid up Equity Share Capital

Other Comprehensive income

10 Paid up Debt capital /Outstanding Debt

13 Earning Per Share (of Rs. 10/- Each) (for continuing and Discontinued Operations)-

(After Tax)}

Networth

12 Debt equity Ratio

1. Basic (In Rs.)

2.Diluted (In Rs.)

14 Capital Redemption Reserve

16 Debt Service Coverage Ratio

15 Debenture Redemption Reserve

17 Interest Service Coverage Ratio

year ended 31st March 2024.

Company's website

Companies Act, 2013.

Place : Mumbai

Date: 14.05.2024

Net profit/(loss) for the period (before tax.

Exceptional And /or Extraordinary Item)

Net profit/(loss) for the period before Tax

Net profit/(loss) for the period After Tax

(After Exceptional and /or Extraordinary Item)

(After Exceptional and /or Extraordinary Items)

Total comprehensive income for the period

{Comprising Profit /(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income

Reserves (Excluding Revaluation Reserve)

11 Outstanding Redeemable Preference Shares

Abhinav Capital Services Limited

B-709, Express Zone, Western Express Highway, Opp Adani Electricity, Malad (East), Mumbai-400097

Statement of Audited Financial Results for the Quarter & year Ended 31.03.2024

Quarter ended

(Audited) (Audited)

231.33

93.71

93.71

81.60

(218.89)

692.46

5.321.23

1.692.46

7.706.15

3,750.00

NII

5.42

1.18

NA

NA

0.29

4.27

1) The above audited financial results were reviewed and approved at the Audit Committee meeting and subsequently approved by the Board of Directors at their respective meeting held on 14th May 2024. The statutory auditors of the company have carried out the audit of the financial results for the quarter and

2) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with Stock Exchange under

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full

format of the audited financial results is available on stock exchange website www.bseindia.com and or

The financial results have been prepared with the Indian accounting Standards ("Ind-AS") as notified

under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as specified in Section 133 o

31-03-2024 31-03-2023 31-03-2024 31-03-2023

233.76

16.17

16.17

160.27

160.27

692.46 3,839.94

1.508.15

6.040.56

0.24

NII

0.00

2.31

NA

NA

5,005.39

26.09

CIN: L65990MH1994PLC083603

NOTICE is hereby given to the Public at large that one of our client intends to purchase the Premises more particularly described in the Schedule hereunder written ("said Premises"), the present owners of which are 1) Mr. Ranvir Singh Bijarania 2) Mrs. Savita Singh Bijarania `("said Owners") who purchased the said Premises from 1) Jehangir F Taleyarkhan and 2) Mrs. Marion F. Taleyarkhan (Vendors) vide Agreement to Sale dated 24.04.2002.The said Vendors acquired the said Premises from M/s. Rockling Constructions Company vide Agreement dated 16.04.1999 and we are investigatin the title of the said Owners with respect to the scheduled Premises belonging to them. Any person/s having any claim/objection against or in the said Premises or any part thereof by the way of inheritance, share, sale, mortgage, transfer, development, lease sub-lease, tenancy, sub-tenancy, lien, license, charge, trust, maintenance, suit judgment/decree, order, allotment, easement, gift, devise, bequest, exchange possession, occupation, encumbrance, Agreement, Deed of Conveyance or otherwise howsoever is/are hereby required to make the same known in writing to the undersigned at its office at Shantidoot, Ground Floor, Subhash Road, Opposite Madras Ram Mandir, Vile Parle (East), Mumbai – 400 057 within 14 (Fourteen) days from the date hereof with documentary proof in support of such claim / objection, lien/demand otherwise it will be deemed that there are no claims/objections and/or that the same are waived/abandoned and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

No. L-3A known as "Oakland Park Co-operative Housing Society" along with two oper car parking spaces and two stilt car parking spaces No. L2A-10 and L1B-20A constructed on Plot of the Land bearing Sr. No. 41(part), CTS. No. 1/200, Village-Oshiwara, Taluka Andheri (West), Mumbai - 400053 together with 5 shares bearing distinctive nos. 531 to 535 under Share Certificate No. 103 issued in respect of the said Premises.

CORRIGENDUM

In partial modification to public

notice published in this newspaper on

14/05/2024, there is correction that the said flat is in joint ownership of Mrs.

Harsha Rajen Merchant & Mr. Rajen

Pranjivandas Merchant and also their correct flat number is 13 which was

Other contents of the said notice will

Pushpraj S. Singh, Advocate Off: Singh Niwas, Panch Bawadi, Goregaon (East), Mumbai–400 063 Mobile – 9920383384

wrongly mentioned as Flat No.17.

remain unchanged. Dated this 16th day of May, 2024

Dated: This 16th Day of May 2024.

(₹ In Lakhs)

1,324.28

1,216.31

1,216.31

968.24

422.35

692.46

3,839.94

1.508.15

6.040.56

0.24

NII

0.00

13.98

13.98

NA

NA

5,005.39

26.09

Year ended

(Audited) (Audited)

1.529.47

1.088.87

1,088.87

926.01

739.58

692.46

5.321.23

1.692.46

7.706.15

3.750.00

NII

5.42

13.37

NA

NA

0.29

4.27

For Saklikar & Associates Adv Amit K Saklikar

POSSESSION NOTICE (as per Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

ZONE-VII-NASHIK

F-18, 1st Floor, Utility Center, Opp. Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik-422002. Ph.No. (0253) 2310324/2579259

The undersigned being the authorised Officer of Saraswat Co-op. Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated 18.10.2023 calling upon the borrower Mr. Gaikwad Ganesh Shantaram & Otrs to repay the amount mentioned in the notice being Rs. 20,87,044/- (Rs. Twenty Lakhs Eighty Seven Thousand Fourty Four Only) & Rs. 6,38,926/- (Rs. Six Lakhs Thirty Eight Thousand Nine Hundred Twenty Six Only) as on 18.10.2023 plus interest and incidental charges, if any, thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers/Guarantors/Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 14.05.2024. The Borrowers/Guarantors/Mortgagors in particular and the public in general are

hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Saraswat Co-op. Bank Ltd., for an amount of Rs. 20.87.044/- (Rs. Twenty Lakhs Eighty Seven Thousand Fourty Four Only) & Rs 5,38,926/- (Rs. Six Lakhs Thirty Eight Thousand Nine Hundred Twenty Six Only) as on 18.10.2023 and interest thereon The Borrowers/Guarantors/Mortgagors attention is invited to provisions of sub

section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secure

Description of the Immovable Property All that piece of immovable property being Row/House Unit having Plot Area admeasuring 56.88 Sq.Mtrs.(Carpet) together with the construction of 67.84 Sq. Mtrs. and Canopy Porch area admeasuring about 08.25 Sq. Mtrs. Situated at Ploi No. 26/27/28/4, Survey No. 7/2/1/7/2/2, Village Makhmalabad, Tal. & Dist. Nashik.

Date: 14.05.2024 Place: Nashik

AUTHORISED OFFICER

Saraswat Co-op, Bank Ltd., Under Section 13 (4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clients have instructed us to search and investigate title of the property described in the schedule hereunder written claimed by (1) Shashikant Sitaram Bare, (2) Anil Sitaram Bare, (3) Pallavi Santosh Bare, (4) Archana Milind Bare, (5) Hemant Sitaram Bare, (6) Shyam Sitaram Bare, (7) Jyoti Deepak Shinde.

All persons having any claim against or to the said property or any part thereof by way of charge, easement, gift, hypothecation, inheritance, lease, lien, mortgage, maintenance, pledge, partition, possession, sale trust or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing together with certified true copies of documents of claim to the undersigned at our office at :- Bahubali Building, Office No. 10, 1st Floor, Opp. Akbarally's Furniture Shop, Cawasji Patel Street, Fort, Mumbai-400001, Mob :- 9757498470; within 14 days from the date hereof otherwise the title of the claimants would be without reference to such claim or claims and the same if any, will be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED

ALL THOSE pieces and parcels of property i.e. Land admeasuring about 1163.48 square meters together with structure standing thereon bearing City Survey Nos. 866 and 866/1 to 6, Original Plot No. 31, Final Plot No. 33 of TPS-V, Vile Parle (East), situated lying and being revenue Village and City Survey : Vile Parle (East), Taluka and registration District Mumbai Suburban bearing Street No. 14-A, House No. 1146 of K/East Ward and bounded as follows:

On or towards the North: By P. P. No. 31 and 32 On or towards the East : By Western Express Highway

On or towards the West: By P. P. No. 34A and 34B and 9.15 wide Public Road

On or towards the South: By P. P. No. 48

Dated this 14th Day of May, 2024.

Sd/-(Jitendra R. Gautam)

Advocate High Court, Bombay

BALU FORGE INDUSTRIES LIMITED

(FORMERLY KNOWN AS AMAZE ENTERTECH LIMITED) CIN: L29100MH1989PLC255933

506, 5th Floor, Imperial Palace, 45 Telly Park Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Email Id: compliance@baluindustries.com website: www.baluindustries.com

Ext	ract of Consolidated Audited Financial F					arch 2024.			
				ted (Amount					
١.		C	Quarter Ended Year Ended						
Sr. No.	Particulars	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023			
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited			
1	Total Income from Operations	16,555.38	14,893.90	12,432.93	57027.05	33928.48			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items#)	3,461.39	3,020.12	1,726.72	11,348.30	5,056.53			
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	3,461.39	3,020.12	1,726.72	11,384.30	5,056.53			
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	2,827.88	2,545.47	1,523.84	9,367.34	3,891.29			
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit /(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	2,827.85	2,542.10	1,527.56	9,370.06	3,900.25			
6	Equity Share Capital	10,259.19	10,259.19	8,336.49	10,259.19	8,336.49			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as								
	shown in the Audited Balance Sheet of the								
	previous year.								
8	Earnings Per Share								
	(for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	2.76	2.58	1.83	9.80	4.67			
	2. Diluted:	2.74	2.57	1.83	9.74	4.67			
Not	es:1 Additional Information on Standalone Fi	nancial Resu	ılts Pursuan	ts to Reg. 47	(1)(b)				
1	Total Income from Operations	11 702 52	10 574 03	8 368 01	39 870 98	28 186 51			

33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and yearly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.baluindustries.com.

Jaspalsingh Chandocl

ARIHANT SUPERSTRUCTURES LIMITED

"Arihant Aura", 25th Floor, B-Wing, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai – 400705. Tel.: 022 - 62493333 Email: cs@asl.net.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULT BOTH STANDALONE AND CONSOLIDATED FOR

THE YEAR /HALF/QUARTER ENDED 31st MARCH, 2024 (Rs. in Lakhs, Except EPS)

SI.			Standalone Consolidated				
No.	Particulars	Quarte	er ended	Year ended	Quarte	r ended	Year ende
		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2024	31.03.2023	31.03.202
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,923.20	1,018.41	11,861.16	15,613.74	10,904.70	39,173.0
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	58.92	-154.73	2441.54	2357.26	6604.95	50567.7
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	58.92	-154.73	2441.54	2357.26	155.14	8059.4
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	3.43	-152.44	2292.37	1630.78	21.40	6361.6
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	10.71	-149.68	2299.65	916.52	-109.30	4491.2
6	Equity Share Capital	4116.00	4116.00	4116.00	4116.00	4116.00	4116.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance Sheet of						
	the previous year			15,761.46			21,300.1
8	Earnings Per Share (of Rs. /- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.01	-0.37	5.57	2.23	-0.27	10.9
	2. Diluted:	0.01	-0.35	5.30	2.12	-0.25	10.3

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulatio 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) are available on the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) are available of the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) are available of the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) are available of the National Stock Exchange(s) and the National Stock Exchange(s) are available of the National StockThe impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote

) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules whichever is applicable.

> Mr. Ashokkumar B. Chhaje Chariman & Managing Director

Chetan Karia Chairperson DIN No 00015113

For Abhinav Capital Service Limited

By Order of the Board

Place: Mumbai

Date: 14th May, 2024

2,706.22 Net Profit / (Loss) for the period before tax 2,342.45 1,361.56 8,731.96 4,364.67 Net Profit / (Loss) for the period after tax 2,072.21 1,867.79 1,158.68 6,714.50 3,199.43 Note: a) The above is an extract of the detailed format of Results filed with the Stock Exchanges under Regulation

For Balu Forge Industries Limited (Formerly Known as Amaze Entertech Limited

Managing Director DIN 00813218

For Arihant Superstructure Limited

Place- Navi Mumbai

Din:-01965094

औषधांच्या तुटव्ड्यामुळे क्षयरोग वाढण्याची शक्यता

भास्कर जामकर/नांदेड

राज्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत असताना राज्यभरात क्षयरोगावरील औषधांचा तृटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मागील दीड महिन्यांपासून नांदेड शहरात या औषधांचा तुटवडा झाल्याने सुमारे तीन हजारापेक्षा अधिक रुग्ण या क्षयरोगाच्या उपचारापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. सरकारी औषध मिळत नसल्यामुळे रुग्णांना बाहेरील औषधांचा आधार घ्यावा लागत आहे. ही औषध न मिळाल्यास बहुऔषध-प्रतिरोधक क्षयरोग (एमडीआर-टीबी) वाढण्याची शक्यता तज्जांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांना '३ एफडीसी ए' ही औषधे पुरविण्यात येतात. मात्र, काही महिन्यांपासून राज्यभरात क्षयरोग औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. '३ एफडीसी ए' या औषधांचा तुटवडा असून, हे औषध नव्याने सापडणाऱ्या क्षयरोग रुग्णांना सुरुवातीला '४ एफडीसी ए' हे औषध दिले जाते. त्यानंतर दोन महिन्यांनी '३ एफडीसी ए' हे औषध देण्यात येते.

नांदेड जिल्ह्यात क्षयरुग्ण वाढीचे प्रमाण आजघडीला ३४ टक्के इतके

आहे. यात शहरातील जंगमवाडी येथे महापालिकांर्तगत शहर क्षयरोग अधिकारी कार्यालय असून, यामध्ये ३ हजारापेक्षा अधिक क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयांतर्गत ९४४ क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीणपेक्षा शहरात ही रुग्णसंख्या अधिक असून, शहरी भागात दीड महिन्यांपासून औषधांचा तृटवडा आहे. तर ग्रामीणमध्ये दहा दिवस पुरतील ऐवढा औषधसाठा असल्याचे सांगण्यात येते. शासनाने स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, खासगी विक्रेत्यांकडेही औषध नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरी भागातील रुग्ण पर्यायी लूज मेडिसिन घेत आहेत. दरम्यान, वरिष्ठ स्तरावर औषधांची मागणी करण्यात आली असून औषधे लवकरच उपलब्ध होतील, असे शहर क्षय अधिकारी डॉ. मोहम्मद बद्घद्दीन यांनी सांगितले आहे.

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या सूचनेंतर्गत, आम्ही मलबार आणि कंबाला हिल विभागाच्या सी.एस. क्र. ४/६९७ धारक प्लॉटवरील ७४, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई-४०० ०२६ येथे स्थित स्कायस्कॅपर बी अशा जात दमारतीच्या १४व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २ मोजमापित अंदाजे १०२१ चौ.फु संलग्नीत ९४.८५ चौ.मी. किंवा तत्सम बिल्ट-अप क्षेत्र सह सर्व लाभार्थी हक्क. नामाधिकार आणि हितसंबंध सह सिंद वर्क को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे विभिन्न क्र. x६६ ते x७० धारक प्रत्येकी रू.५०/- चे प शेअर्स च्या संदर्भात सौ. प्रभा खन्ना यांचे नामाधिकार तपासत आहे. कोणीही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर परिसराच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रसिध्दीपासून १४ दिवसांच्या आत त्या कागदोपत्री पुराव्यासह पष्ठचर्थ निम्नस्वाक्षरीकारांकडे लिखित स्वरुपात त्यांचा दावा पाठविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, दावे जर असल्यास, ते त्यागित समजले जातील.

राजन आर.हिरानंदानी भागीदार राजन हिरानंदानी अँड असोसिएटस वकील ५०४ ए/बी, नीळकंठ, ९८, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२.

सही/

एकत्रित (रक्कम लाखांमध्ये)

39-03-2028 39-92-2023 39-03-2023 39-03-2028 39-03-2023

लेखापरिक्षित

१२,४३२.९३

१,७२६.७३

१.७२६.७२

१.५२३.८४

१,५२७.५६

८,३३६.४९

८,३६८.०१

१,३६१.५६

१,१५८.६८

लेखापरिक्षित

५७०२७.०५

११,३४८.३०

११,३८४.३०

9.386.38

9.300.08

३९,८७०.९८

८,७३१.९६

६,७१४.५०

बाल फोर्ज इंडस्ट्रिज लिमिटेडसाठी

33996.86

५,०५६.५३

५,०५६.५३

3.८९१.२९

3.900.20

८,३३६.४९

8.80

२८,१८६.५

४,३६४.६५

3,889.83

ठिकाण: मुंबई दिनांक : १५/०५/२०२४

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडि<mark>याबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)</mark> सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अन्वये प्राधिकत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 16.02.2024 रोजी सचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू. 23.36.304.67 (रूपये तेवीस लाख छत्तीस हजार तीनशे चार आणि सदुसष्ट पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00438309 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 09.02.2024 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार खान वाहिद आणि मैमूना मसूदली खान यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

भपयशा ठरल्यामुळ याद्वार कजदार आणि सवसामान्य जनतला सूच देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 13.05.2024 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 23,36,304.67 (रूपये तेवीस लाख छत्तीस हजार तीनशे चार आणि सदुसष्ट पैसे फक्त) पुढील व्याज 09.02.2024 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल .

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

साई मन्नत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत विंग - बी, सतराव्या मजल्यावर, फ्लॅट क्र. 1702 चटई क्षेत्र 589.99 स्क्वेअर फीट, सेक्टर 34 ए मध्ये स्थित, खारघर, गाव ओवे, नवी मुंबई, तालुका पनवेल, रायगड 410206, महाराष्ट्र

तारीख: 13,05,2024

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

तमभाग भांडवली

गळून).

परिवर्तनासाठी) -

. सौम्यिकत

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (क

ьर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोट

(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य बार्बी पश्चात#)

करोत्तर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोट

अपवादात्मक आणि/किंवा अनन्य बाबीं पश्चात#)

कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर

मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात

दर्शविल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव

कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) कर पर्व

करोत्तर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

टीप : १ रेग्युलेशन ४७(१)(बी)ला अनुसरून अलिप्त वित्तीय निष्कर्षावर अतिरिक्त माहिती

गलब्ध आहे आणि सूचीबद्ध घटक www.baluindustries.com वर उपलब्ध आहे

niलावधीसाठी एकूण सर्वसमावेशक

वर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) समाविष्टीत)

मपवादात्मक आणि/किंवा अनन्य बाबींपूर्वी#)

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

बाल् फोर्ज इंडस्ट्रिज लिमिटेड

(पूर्वी अमेज एन्टरटेक लिमिटेड अशी ज्ञात)

्रिया जनश्र एन्टिया (रामान्ड अस्य सार्ग) (सीआयएग एनट११००एमएच१९८९पीएलसी२५५९३३) ५०६, ५वा मजला, इम्पीरियल पॅलेस, ४५ तेली पार्क रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षासाठी एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

लेखापरिक्षित अलेखापरिक्षित

१४,८९३.९०

3,070.87

3,070.87

2.484.8

२.५४२.१

१०,५७४.०

२,३४२.४

१,८६७.७९

१६,५५५.३८

3,888.39

३,४६१.३९

2.636.6

2,626.64

१०,२५९.१९

११.७०२.५२

२,०७२.२१

टीप : ए) वरील सेबी (सूचीबद्ध आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्

निष्कर्षाचे तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्स्चेंजचे वेबसाइटवर www.bseindia.cor

वरील औषधे कमी येत आहेत. ग्रामीण भागासाठी दहा दिवस पुरतील एवढी औषधे सध्या उपलब्ध झाली आहेत. काही ठिकाणी पर्यायी लूज मेडिसिनचा वापर केला जात आहे. परंतु, '३ एफडीसी ए' हे औषध आणखी काही दिवस न मिळाल्यास बहुऔषध-प्रतिरोधक क्षयरोग (एमडीआर-टीबी) वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर

- डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी, नांदेड.

कोणत्याही औषधांना प्रतिसाद न

देणारा (टीडीआर-टीबी) क्षयरोग

होऊ शकतो.

आम्ही, न्यू **पिनॅकल मार्ट प्रायव्हेट**

हरवलेल्या दस्तावेजासाठी जाहीर सूचना

लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ च्या ारतुदींअंतर्गत एक मान्यताप्राप्त कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय येथे: सप्त बिल्डिंग, १८, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅल्लार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१ (तिचे संचालक श्री. सतीश यू. वागळे यांच्याद्वारे प्रतिनिधित्त्व) भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली - ११००६६ स्थित ९ मधील दुसऱ्या मजल्यावरील मोजमापित ८५३ चौरस फूट कमर्शियल फ्लॅट क्र. २१८ **(''सबजेक्ट** प्रॉपर्टी'') चे मालक, याद्वारे सर्वसामान्य जनतेला सूचित करीत आहोत की, आमच्याकडून सबजेक्ट प्रॉपर्टीच्या संदर्भातील खालील लिखित पहिल्या परिशिष्टात नमद मळ करार हरवले आहेत. या संदर्भात आम्ही संदर्भ क्र. ५२२३१-२०२४ धारक तक्रार ८ मे २०२४ रोजी मुंबई शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. जर कोणालाही वरील संदर्भित दस्तावेज सापडल्यास/आढळल्यास निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेपासून ५ दिवसात निम्नस्वाक्षरीकारांशी संपर्क

परिशिष्ट पहिले

१. सबजेक्ट प्रॉपर्टीच्या संदर्भात मे. सोम दत्त बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बिल्डर म्हणून आणि मे. लोहिया इन्वेस्टमेंट लिमिटेड हे खरेदीदार म्हणून झालेला २९ एप्रिल, १९८७ दिनांकित बिल्डर खरेदीदार करार; २. मे. सोम दत्त बिल्डर्स (प्रा) लि. आणि मे. लोहिया इन्सवेस्टमेंट लि. यांच्यातील २९/४/१९८७ दिनांकित देखभाल करार; ३. मे. सोम दत्त बिल्डर्स (प्रा) लि. आणि मे. लोहिया इन्सवेस्टमेंट लि. यांनी जारी केलेले ९ सप्टेंबर, १९८१ दिनांकित वाटप

४. ३/८/१९९३ दिनांकित एन्डोर्समेंट लेटर ५ यनायटेड लायनर एजन्मीज ऑफ इंडिया प्रा. लि. ने न्यू पिनॅकल मार्ट प्रा. लि. ला जारी केलेली १७/०७/२०१२ दिनांकित पेमेंट रिसिट

६. अरुणा दालमिया चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा ऱ्यांचे विश्वस्त पराग एन्. दालमिया विक्रेते न्हणून आणि युनायटेड लायनर एजन्सीज ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ऑफ इंडिया हे खरेदीदार म्हणून झालेला ३ मे, १९९३ दिनांकित विकी करार

दिनांकित १६ मे, २०२४ न्यू पिनॅकल मार्ट प्रायव्हेट लिमिटेड सप्त बिल्डिंग, १८, जे, एन, हेरेडिया मार्ग बॅल्लार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१ अटेन्शन: श्री. सतीश यू. वागळे

सेल क्र. ०९८२११४३९४०

जाहीर सूचना

सूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येत आहे की, आमचे एक अशील खालील लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरपणे वर्णिलेली मिळकत (''सदर मिळकत''), त्यांचे विद्यमान मालक १) श्री. रणवीर सिंग बिजरानीया २) श्रीम. सविता सिंग बिजरानीया (''सदर मालक''), ज्यांनी सदर मिळकत १) जहांगीर पी. तलियारखान आणि २) श्रीम. मारिहन एफ्. तलियारखान (विक्रेते) यांच्याकडून २४.०४.२००२ दिनांकित विक्री कराराद्वारे खरेदी केली होती, यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत. सदर विक्रेत्यांनी सदर मिळकत मे. रॉकलाईन कन्सट्रक्शन कंपनीकडून १६.०४.१९९९ दिनांकित कराराद्वारे संपादित केली होती आणि सदर मालकांच्या परिशिष्टित मिळकतीतील त्यांच्या नामाधिकारासंदर्भात आम्ही तपासणी करीत आहोत.

कोणतीही/कोणत्याही व्यक्ती ज्यांचा सदर मिळकत किंवा तेथील भाग यावर किंवा विरुद्ध वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, हस्तांतर, विकास, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेकरू. पोट-भाडेकरू, धारणाधिकार, परवाना, भार, विश्वस्त, देखभाल, खटला, निकाल/आदेश, हुकूम, वाटप, सुविधाधिकार, भेट, योजना, अंत्यदान, अदलाबदल, ताबा, कब्जा, भार, करार, अभिहस्तांतर विलेख, याद्वारे किंवा अन्यथा कसेही कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क/आक्षेप असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा पत्ता शांतीदत, तळमजला, सभाष रोड, मदासी राम मंदिराजवळ, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७ येथे या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत अशा दावा/आक्षेप, धारणाधिकार/मागणीच्या पुष्ठचर्थ दस्तावेजी पुराव्यांसह लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, अन्यथा कोणतेही दावे/आक्षेप नसल्याचे आणि/किंवा ते माफ केल्याचे/सोडून दिल्याचे मानले जाईल आणि ते आमच्या अशिलावर बंधनकारक राहणार

वरील संदर्भित परिशिष्ट:

गाव ओशिवारा, तालुका अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३, सीटीएस क्र. १/२००, अ. क्र ४१ (भाग) धारक जिमनीच्या प्लॉटवर बांधलेल्या दोन स्टिल्ट कार पार्किंग स्पेसेस क्र. एल २ए-१० आणि एल१बी-२०ए आणि दोन ओपन कार पार्किंग स्पेसेस समवेत ''ऑकलंड पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्र. एल्-३ए च्या पहिल्या मजल्यावरील मोजमापित १३१५ चौ.फू. (बिल्ट अप एरिया) फ्लॅट क्र. १०३ हा सदर मिळकतीच्या संदर्भात जारी केलेल्या शेअर प्रमाणपत्र क्र. १०३ अंतर्गत विभिन्न क्र. ५३१ ते ५३५ धारक ५ शेअर्स समवेत

दिनांकित १६ मे, २०२४.

. भळकतीच्या संदर्भात मे. टीएम डेव्हलपर्स एलएलपी त्यांचे कार्यालय येथे, दुकान क्र. १, जैन हाऊस, तुरेल पाखाः रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४ यांच्या नामाधिकाराची चौकशी करत आहे

दिनांक १९ मे, २०१८ च्या अभिहस्तांकन विलेखाद्वारे आणि बोरिवली येथील हमीच्या उप निबंधकाच

दिनांक ०८ जून, २०१८ रोजीच्या अभिहस्तांकन विलेखाद्वारे आणि बोरिवली येथील हमीच्या उप निबंधकाच्य कार्यालयामध्ये अनु. क्र. - बीआरएल-४-८५१२-२०१८ अंतर्गत नोंदणीकृत, मे. टीएम डेव्हलपर्स एलएलपी ने येथे

दिनांक ०६ जानेवारी, २०२१ रोजीस निष्पादित विकास कराराद्वारे आणि बोरिवली येथील हमीच्या उप निबंधकार कार्यालयामध्ये अन्. क्र. - बीआरएल-४-८५१२-२०१८ अंतर्गत नोंदणीकृत, मे. टीएम डेव्हलपर्स एलएलपी ने येथे खालील परिशिष्टात विवर्णित **मिळकत क्र. ३** मधील विकास अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध संपादित केले

मिळकत क्र. १ आणि क्र. २ हे झोपडपट्टी अधिनियमच्या कलम ३(सी)(१) अन्वये ०३-०२-२०२० रोजीर प्रकाशित क्र. एसआरए/युजी/३के/केएव्हीआय/मे. टीएम डेव्हलपर्स एलएलपी/२०१९/०डब्ल्यु/२०२०/४९९० धारक अधिसूचनेमार्फत 'झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि तसेच मिळकत क्र. आणि क्र. २ हे डीसीपीआर २०३४ च्या विनियमन क्र. ३३(१०) अंतर्गत सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्य अंमलबजावणीसाठी पात्र आहेत.

हाउसिंग सोसायटी लिमिटेड' (प्रस्तावित)' नावाची सोसायटी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि मे. टीएग डेव्हलपर एलएलपी ला 'विकासक' म्हणून नियुक्त केले आहे आणि त्यानुसार सदर मे. टीएम डेव्हलपर एलएलपी यांर्न विकास नियंत्रण (प्रोत्साहन आणि नियमन) २०३४ च्या विनियमन ३३(१०) आणि विनियम क्र. ३३(११) अंतर्गत एकत्रितरित्या क्र. १ आणि क्र. २ आणि क्र. २ चा भाग असलेले झोपडपट्टी/झोपडपट्टी नसलेल्या मिळकतीव

सक्षम अधिकाऱ्याने मे. टीएम डेव्हलपर एलएलपी च्या नावे सं. क्र. पी-एन/पीव्हीटी/०२१२/२०२२०६२४/एर्प

धारक १३ मे, २०२४ दिनांकित मंजुरीचे पत्र आणि सं. क्र. पी-एन/पीव्हीटी/०२१२/२०२२०६२४/एलओआय धारक २६ एप्रिल २०२४ दिनांकित इरादा पत्र दिलेले आहे आणि म्हणून मे. टीएम डेव्हलपर एलएलपी हे परिशिष्टी मेळकतीचे प्रवर्तक/विकासक आहेत कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकत किंवा कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये वैध आणि कायदेशीर दावा जसे की

अविभाजित शेअर, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध, विक्री, गहाण, भाडेपड़ा, बक्षीस, अदलाबदल, प्रभार वेश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, अंत्यदान, धारणाधिकार, कुळवहिवाट, वारसा, अभिहस्तांतरण, ताबा, प्रलंबित वात किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर निम्नस्वाक्षरीकारांना लिखित पूर्ण संबंधित आणि तपशीलास दाव्याच्या कागदपत्राच्या प्रत किंवा परावासह त्यांचा पत्ता १/१७. श्री कामधेन इस्टेट. विबग्योर रूटस शाळेमागे. लिंव रोड लगत, चिंचोळी बंदर, मालाड (पॅ.), मुंबई-४०००६४ येथे या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्य

संदर्भाशिवाय नामाधिकार प्रमाणपत्र जारी करेल, जे सर्व हेतु आणि इच्छेनुसार त्यागित समजले जाईल आणि प्रस्तावि असे तसे दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नसल्याचे समजले जातील

वरील संदर्भित परिशि (सदर मालमत्तेचे वर्णन)

सही/ अजय के. राव

वकील

जाहीर सूचना

सचना यादारे सर्व संबंधितांना देण्यात येते की. मी याखालील लिखित **परिशिष्टा**त अधिक तपशीलवारपणे विवणि

सदर में टीएम डेव्हलपर्स एलएलपी यांनी परिशिष्टीत मिळकतीमध्ये खालीलप्रमाणे मालकी /विकास अधिकार संपार्टि

कार्यालयामध्ये अनु. क्र. - बीआरएल-१-५४८०-२०१८ अंतर्गत नोंदणीकृत, मे. टीएम डेव्हलपर्स एलएलपी ने येथे खालील परिशिष्टात विवर्णित **मिळकत क्र. १** मधील मालकी अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध संपादित केले

खालील परिशिष्टात विवर्णित **मिळकत क. २** मधील मालकी अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध संपादित केल

मिळकत क्र. १ आणि क्र. २ मधील बहुसंख्य भाडेकरू/भोगवटादारांनी 'त्रिवेणी संगम एस.आर.ए. को–ऑपरेटिव

'झोपडपटुटी पुनर्वसन योजनेच्या' मंजूर करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी आणि त्यांचे नावे इरादा पत्र/मंज़्री पत्र मिळविण्यासाठी झोपडपट्टी नियमन अंतर्गत सक्षम अधिकाऱ्याकडे सदर प्रस्तावित सोसायटी

नावे एक अर्ज दिला आहे.

जर वरील नमृद् प्रमाणे दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास, मी कोणत्याही तशा प्रस्तावित दावा किंवा हितसंबंधाच्य

जमीन सर्व्हे क्र. १०९ आणि संबंधित सिटी सर्व्हे क्र.५३०, ५३०/१ ते १६ धारक, मोजमापित ७४६.१० चौ. मीटर्स संपादित केलेली तेथे उभी भाडेकरू रचना **मिळकत क्र. १,** आणि जमीन सर्व्हें क्र. ५२८, ५२८/१ ते ४ धारक, मोजमापित सुमारे ५४७.६० चौ मीटर्स, गाव मालाड दक्षिणचे, तालुका बोरिवली, महानगरपालिका वॉर्ड 'पी/एन'वॉर्ड s. ३९८३, रस्ता क्र. ५९ त्यासह 'हेवन स्टार' अशी ज्ञात इमारत समाविष्टीत तळ अधिक ४ मजल्यावरील खरेदीदाराच्या ताब्यात असलेले फ्लॅट आणि 'जैन हाऊस'/('खरे चाळ') अशी ज्ञात भाडेकरूंनी प्राप्त केलेली एक भाडेकरू रचना असलेली, मिळकत क्र. २, आणि जमीन मोजमापित सुमारे १२३.६ चौ मीटर्स, गाव मालाड दक्षिणचा सिटी सर्व्हे क्र. ५२९ धारक, तालुका मालाड, महानगरपालिका वॉर्ड 'पी/एन' वॉर्ड त्यासह भाडेकरूच्य ताब्यात असलेली तेथील रचना आणि बृहर्मुबईच्या महानगर पालिकेच्या क्र.पीएन ३९६२-७३ अंतर्गत मुल्यांकित असलेली, **मिळकत क्र. ३,** आणि एकूण मोजमापित सुमारे १४९७.३ चौ. मीटर्स, झकेरिया रोड आणि तुरेल पाखार्ड रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४, मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणी जिल्ह्याच्या हद्दीत असलेले ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबध्द पुढीलप्रमाणे: उत्तरेला: सी.टी.एस. क्र. ५२७

पूर्वेला: सी.टी.एस. क्र. ५३१ ाश्चिमेला: तरेल पाखाडी रोड दक्षिणेला: झकेरिया रोड

मंबई. सदर १६ मे. २०२४

State Location Sub Gross

KOTAK MAHINDRA BANK LIMITED www.kotak.com Regd. Off.: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-51. Corp. Off.: Kotak Infiniti, Bldg. No. 21, Infinity Park, Gen. AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-97

AUCTION NOTICE That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornament / items, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments & outstandin dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s t epay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay / clear his outstanding due thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank

GLN2562660	Deepak Dattaram Sawant	Maharashtra	Ctrlmumbai	Andherikur	57.82
GLN2813603	Deepak Dattaram Sawant	Maharashtra	Ctrlmumbai	Andherikur	35.25
GLN2984328	Vijay Yadav	Maharashtra	Ctrlmumbai	Andherikur	10.87
GLN2845101	Shabana Nazir Shaikh	Maharashtra	Ctrlmumbai	Andherikur	56.60
GLN2761128	Sonu Shivram More	Maharashtra	Ctrlmumbai	Badlapur	78.44
GLN2761151	Sonu Shivram More	Maharashtra	Ctrlmumbai	Badlapur	128.69
GLN3092044	Prachi Nitin Jadhav	Maharashtra	Ctrlmumbai	Badlapur	129.40
GLN2892850	Debasankar Paramanik	Maharashtra	Ctrlmumbai	Bhiwandi	51.12
GLN2920443	Jayendra Mohan Kalan	Maharashtra	Ctrlmumbai	Dombivali	213.52
GLN2717004	Jyoti Sunil Patil	Maharashtra	Ctrlmumbai	Dombivali	73.39
GLN2854397	Gunaji Mohan Kalan	Maharashtra	Ctrlmumbai	Dombivali	218.69
GLN3115730	Anuradha Amol Javir	Maharashtra	Ctrlmumbai	Dombivali	5.50
GLN2887195	Nishigandha Vilas Raut	Maharashtra	Ctrlmumbai	Dombivali	16.49
GLN3066730	Deep Dave	Maharashtra	Ctrlmumbai	Ghatkopare	88.45
GLN3044298	Kunal Dyandev Morje	Maharashtra	Ctrlmumbai	Ghatkopare	12.40
GLN3128961	Sanjay Kumar Upadhyay	Maharashtra	Ctrlmumbai	Ghatkopare	22.44
GLN3028730	Sanjana Sanjay Parab	Maharashtra	Ctrlmumbai	Ghatkopare	48.66
GLN3132061	Subodh Sunil Chavan	Maharashtra	Ctrlmumbai	Kalher	27.91
GLN3095288	Mahesh Sahibrai Gangwani	Maharashtra	Ctrlmumbai	Kalyan	79.50
GLN2947445	Yashwant Dayanand Bandekar	Maharashtra	Ctrlmumbai	Matunga	130.97
GLN3044023	Gagan Loknath Pedini	Maharashtra	Ctrlmumbai	Matunga	29.77
GLN2935716	Pravin Prakash Kamale	Maharashtra	Ctrlmumbai	Matunga	48.39
GLN2933526	Chandrakala Bhaskar Shetty	Maharashtra	Ctrlmumbai	Mulund	76.82
GLN3139444	Chandrakala Bhaskar Shetty	Maharashtra	Ctrlmumbai	Mulund	230.60
GLN3139478	Chandrakala Bhaskar Shetty	Maharashtra	Ctrlmumbai	Mulund	68.02
GLN2669376	Rajesh Ramesh Ujal	Maharashtra	Ctrlmumbai	Mulund	57.45
GLN2811022	Amresh Prabhunath Gupta	Maharashtra	Ctrlmumbai	Pokhran	16.68
GLN3041334	Hyder Afzal Baig	Maharashtra	Ctrlmumbai	Pokhran	14.61
GLN3047980	Hyder Afzal Baig	Maharashtra	Ctrlmumbai	Pokhran	5.48
GLN2498934	Noormohammad				
	Anwerhussian Samani	Maharashtra	Ctrlmumbai	Thane	143.95
GLN3008566	Kiran Ramesh Pachpande	Maharashtra	Ctrlmumbai	Thane	104.06
GLN2840613	Kashinath Narayan Shiravale	Maharashtra	Ctrlmumbai	Thane	24.92
GLN2830330	Anil Krishnadev Singh	Maharashtra	Ctrlmumbai	Thane	124.74
The open auc	ction of the above mentioned gold	ornamente wou	ld ha hald on / a	ftor at :	

The open auction of the above mentioned gold ornaments would be held on / after at Date: 27.05.2024 Time: 11.00 am Place: Respective Sub Locations / E-Auction Bidders are requested to Submit a copy of their Photo - identity, signature and address proof along with their original for verification together with two recent photographs at Sub Location, Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to bidders. The cost of the auction process will be debited to the customer account. Ban reserves the right to recover the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact Mr. Affan Parkar: 9769893241. Date: 15.05.2024 Place: Mumbai Authorised Officer, Kotak Mahindra Bank Ltd



अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड "अरिहंत ऑरां", बी-विंग, २५ वा मजला, प्लॉट क्र. १३/१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, ठाणे बेलापूर रोड, तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०५. दू.: ०२२-६२४९३३३३, ई-मेल : cs@asl.net.in,

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्ष/अर्ध वर्ष/तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

अ.	तपशील		अलिप्त		एकत्रित			
竮.		संपलेली	संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही		•		संपलेले वर्ष	
		३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	
?	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,९२३.२०	१,०१८.४१	११,८६१.१६	१५,६१३.७४	१०,९०४.७०	३९,१७३.०४	
7	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व#)	५८.९२	-१५४.७३	२४४१.५४	२३५७.२६	६६०४.९५	५०५६७.७८	
¥	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपरचात#)	५८.९२	-१५४.७३	२४४१.५४	२३५७.२६	१५५.१४	८०५९.४४	
8	करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपश्चात#)	3.83	-847.88	२२९२.३७	१६३०.७८	२१.४०	६३६१.६३	
પ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कपश्चात) धरून)	१०.७१	-१४९.६८	२२९९.६५	९१६.५२	-१०९.३०	४४९१.२५	
Ę	समभाग भांडवल	४११६.००	४११६.००	४११६.००	४११६.००	४११६.००	४११६.००	
9	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविलेप्रमाणे (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)			१५,७६१.४६			२१,३००.१७	
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. /- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)							
	१. मुलभूत २. सौम्यिकृत :	०.०१ ०.०१	-0.36 -0.34	५.५७ ५.३०	२.२३ २.१२	-0.२७ -0.२५	१०.९१ १०.३८	

ठिकाण : नवी मुंबई

दिनांक: १५/०५/२०२४

- ए. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि सूचिबध्द संस्था (https://neaps.nesindia.com/NEWLISTINGCORP) या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- बी. लेखा धारणामधील बदलामुळे निञ्चळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न आणि कोणत्याही इतर संबंधित वित्तीय बाबीं होणारा प्रभाव एक तळटीपद्वारे
- सी) # अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बार्बी जेथे प्रयाज्य आहे इंड-एएस रुल्स/एएस रुल्स ला अनुसरून नफा आणि तोटाच्या विवरणामध्ये समायोजित केले आहे.

अरिहंत सुपरस्टक्शर्च लिमिटेडसाठी

सही/-श्री. अशोकुमार बी. छाजर

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०१९६५०९४



Hindustan Unilever Limited

नोंदणीकृत कार्यालय: युनिलीव्हर हाऊस, बी. डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९९. सीआयएन : एल१५१४०एमएच१९३३पीएलसी००२०३०, वेबसाईट : www.hul.co.in ई-मेल : levercare.shareholder@unilever.com, दूर. + ९१ २२ ५०४३२७९१/५०४३२७९२

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करण्यात यावयाची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर दिनांक व अंतिम लाभांशा संदर्भातील माहिती

- सभासदांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, सभेच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, ह्या संदर्भात जारी केलेलीज त्यानंतरची सर्क्युलर्स तसेच अलिकडचे २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र. ०९/२०२३, सेबी ने जारी केलेले ५ जानेवारी, २०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ आणि ह्या संदर्भात जारी केलेली अन्य प्रयोज्य सर्क्युलर्स च्या अनुपालनात कंपनीची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत शुक्रवार, २१ जून, २०२४ रोजी दु. २.०० वा. (भाप्रवे) होणार आहे. वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्यासभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील
- अशा सर्व सभासदांना ९१ व्या एजीएची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताचा एकात्मिक वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात येणार आहेत. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.hul.co.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल स्टॉकएक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट www.nseindia.com वर व एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्या एकात्मिक वार्षिक अहवालासमवेत ९१ व्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती विनंती करणाऱ्या सभासदांना पाठवण्यात येतील. एकात्मिक वार्षिक अहवालासमवेत ९१ व्या एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्ता नोंदणीकृत करणे/
- कागदोपत्री भागधारक असलेल्या व आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत न केलेल्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल पत्ते त्यांचे विनंती पत्र, पॅन याची स्व-साक्षांकित प्रत तसेच सभासदाच्या पत्त्याच्या पुराव्याच्या अन्य कोणत्याही दस्तावेजांची (जसे चालक परवाना, मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट) स्व-साक्षांकित केलेली प्रत यांसमवेत रितसर भरून स्वाक्षरी केलेला फॉर्म आयएसआर-१ केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला सेलेनियम बिल्डिंग, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शीअल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा सेरिलींगमपल्ली, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगण, भारत-५०००३२ येथे पाठवून अद्ययावत करावेत.
- डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या सभफासदांनी कृपया संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)कडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत करावेत /अद्ययावत करावेत.
- २. ई मतदानाद्वारे मत देण्याची पध्दत:
- सभासदांना परोक्ष ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात आपले मत देण्याची संधी
- ुई मतदानाच्या माध्यमातून मत देण्याकरिताची लॉग इन अर्हता सूचनेत विहित विविध पद्धतींद्वारे तसेच आपला ई-मेल पत्ता यशस्वीरीत्या नोंदणीकृत केल्यानंतर ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त होईल. तपशील कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात

३. बुक क्लोजर व अंतिम लाभांश :

- ॰ संभासदांनी नोंद घ्यावी की, संचालक मंडळाने त्यांच्या दि. २४ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित सभेमध्ये प्रतिशेअर रु. २४/– च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. अंतिम लाभांशाचे, सभासदांद्वारे मंजुरीच्या अधीन, बुक क्लोजर दिनांक अर्थात शनिवार, १५ जून, २०२४ ते शुक्रवार, २१ जून, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीच्या आधी एक दिवस म्हणजे शुक्रवार, १४ जून, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेल्या सभासदांना विविध ऑनलाइन ट्रान्सफर माध्यमातून मंगळवार, २५ जून, २०२४ रोजी वा तत्पश्चात प्रदान करण्यात येईल.
- ४. लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक तपशिलासमवेत केवायसी नोंदणीकरणाची पध्दत :
- सेबी ने ह्या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या सर्क्यूलर्स सहवाचत ३ नोव्हेंबर, २०२१ दिनांकित सर्क्युलरद्वारे प्रत्यक्ष रोखे धारकांनी पॅन, केवायची तपशील आणि नामनिर्देशन नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार, प्रत्यक्ष स्वरूपात रोखे धारण करणाऱ्या ज्या सभासदांचे फोलिओज कोणत्याही केवायसी तपशील (म्हणजेच (i) पॅन (ii) नामनिर्देशन पसंती, (iii) संपर्क तपशील, (iv) मोबाईल क्रमांक, (v) बँक खाते तपशील व (vi) सही) अद्ययावत नसल्यास, ते १ एप्रिल, २०२४ पासून फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातन अशा फोलिओजच्या संबंधात लाभांश, व्याज किंवा विमोचनासह कोणत्याही प्रदानासाठी पात्र असतील. वरील नसार, कट-ऑफ डेट पूर्वी वरील पैकी कोणतेही केवायसी तपशील अद्ययावत नसल्यास, प्रत्यक्ष फोलिओ बाबत. लाभांश कंपनी रोखून ठेवेल. सभासदांनी कृपया ध्यानात ठेवावे की, फोलीओ मध्ये केवायची तपशील अद्ययावत केल्यानंतरच त्यांच्या बँक खात्यात लाभांश जमा होईल
- [,] जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करतात, त्यांनी कृपया सेलेनियम बिल्डिंग, टॉवर-बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, हैद्राबार्द, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत-५०००३२ येथे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला किंवा त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वरून einward.ris@kfintech.com येथे ई-मेलने प्रयोज्य अशा रितसर भरून स्वाक्षरी केलेला फॉर्म आयएसआर-१, आयएसआर-२, आयएसआर-३ किंवा एसएच-१३ पाठवून त्यांचे पॅन, केवायसी आणि नामनिर्देशन तपशील सादर करावेत.
- डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांचा बँक तपशील त्यांच्या डीपीकडे अद्ययावत करावा.
- ५. लाभांशावरील कर :

दिनांक : १६ मे, २०२४

ठिकाण : मुंबई

- सभासदांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा, १९६१ (कायदा) वित्तीय कायदा, २०२० द्वारे सुधारित याअंतर्गत दि. ०१ एप्रिल २०२० पश्चात कंपनीद्वारे प्रदानित वा वितरीत लाभांश हा सभासदांना करपात्र असेल. कंपनीला त्यामुळे अंतिम लाभांशाच्या प्रदानाच्या वेळी उद्गम कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू दरानुसार योग्य टीडीएस कपात करता येण्याकरिता सभासदांनी कृपया कायद्याच्या तरतृदींनुसार दस्तावेज सादर करावेत.
- निवासी सभासदांकरिता कायद्याचे अनुच्छेद १९४ अंतर्गत घोषित लाभांश रकमेच्या १०% दराने कर कपात करण्यात येईल व तो वित्तीय वर्ष २०२४-२५ दरम्यान कंपनीद्वारे प्रदान करण्यात येईल, जो सभासदाद्वारे पॅन च्या सादरीकरणाच्या अधीन असेल. कट-ऑफ डेट रोजीस डिमॅट खाते/फोलिओमध्ये पॅन अद्ययावत/नोंदणी करण्यात न आल्यास, कायद्याचे अनुच्छेद २०६ एए नुसार २०% दराने टीडीएस कपात करण्यात येईल
- तथापि, ॲक्टच्या तरतुर्दीनुसार रेकॉर्ड डेट रोजीस सभासदाच्या पॅनची स्थिती ''निष्क्रीय'' नसेल आणि सभासद विनिर्दीष्टीत व्यक्ती नसल्यास, वैयक्तीक सभासदाला आ.व. मध्ये प्रदान केलेल्या किंवा प्रदान होऊ शकणाऱ्या लाभाशाची एकण रक्कम रू. ५००० पेक्षा जास्त नसल्यास कोणत्याही उद्गम कर कापणे गरजेचे नाही. - ॲक्टच्या कलम २०६ एबी मध्ये वर्णन केलेली विनिर्दीष्टीत व्यक्ती म्हणजेच ॲक्टच्या कलम १३९ च्या पोट-कलम (१)
- भरलेली आणि त्या लगतच्या मागील आर्थिक वर्षात त्याच्या बाबतीत कापलेली कराची आणि गोळा केलेली एकुण कर रक्कम रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) किंवा जास्त नसलेली व्यक्ती ज्या व्यक्तींनी त्यांचे पॅन-आधार जोडणे अनिवार्य आहे व त्यांनी तसे केले नसल्यास त्यांचा पॅन निष्क्रिय समजला जाईल. • सभासदांनी फॉर्म १५ जी (कंपनी वा संस्था वगळता अन्य कोणाही व्यक्तीसाठी लाग्)/फॉर्म १५ एच (६० वर्षेहून अधिक वयाच्या

व्यक्तींसाठी लागू) सादर केला असल्यास, पात्रता अटींच्या पूर्ततेवर, ॲक्टच्या कलम १३९ एएच्या तरतुदींनुसार सभासदाच्या पॅनची

अंतर्गत विहित काल मर्यादेत किंवा त्यापूर्वी आ.व. २०२२-२३ ह्या लगतच्या मागील आर्थिक वर्षासाठी आयकर विवरण न

- स्थिती ''निष्क्रीय'' नसल्यास कोणताही उद्गम कर कपात करण्यात येणार नाही. • वरील व्यतिरिक्त, निवासी व अ-निवासी सभासदांकरिता वेगवेगळे टीडीएस/धारण दर असल्याने तुमच्या निवासी स्थितीमध्ये बदल झाल्यास, कायद्याच्या तरतुर्दीनुसार, सोमवार, १९ जून, २०२३ पूर्वी तुम्ही कृपया तुमची निवासी स्थिती तुमच्या डीमॅट खात्यामध्ये
- वा प्रत्यक्ष फोलिओमध्ये जे लागू असेल त्यानुसार अद्ययावत करावेत. कर सवलत फॉर्म https://ris.kfintech.com/form15/default.aspx येथे उपलब्ध आहेत.
- सदर सूचना ही लागू एमसीए व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांची माहिती व लाभार्थ जारी करण्यात येत आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडकरिता देव बाजपाई

कार्यकारी संचालक. विधि व कॉर्पोरेट कामकाज व कंपनी सचिव डीआयएन : ०००५०५१६ / एफसीएस नं. : ३३५४

ठिकाण : मुंबई

सही/ जसपालसिंग चांडोक

व्यवस्थापकीय संचालव

साकळीकर ॲण्ड असोसिएट्स करिता ॲड. अमित के. साकळीकर